

**राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे**  
**सेतू अभ्यासक्रम (Bridge Course): शैक्षणिक वर्ष 2023-24**

वेळ 60 मिनिटे वर्ग-8 वी

सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी

विषय – सा.शा.

एकूण गुण- **30**

**प्रश्न 1 ) अ) परस्पर संबंध लिहा. (07.73H.10)**

गुण- **02**

1) महात्मा बसवेश्वर : कर्नाटक, संत मीराबाई : -----

2) रामानंद : उत्तर भारत, चैतन्य महाप्रभु : -----

**ब) खालील चौकोनात दडलेल्या कोणत्याही चार ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा.**

गुण **02**

दं	म	चि	पु	त	ळे	ग्व
य	ब	त्रे	ळ	भ	कि	प
ता	क्ष	ख	य	ल	वं	ल्ला
म्र	ग	स्मा	र	के	शा	प्र
प	शि	ल्प	त्व	भां	व	ते
ट	र	व	क	डी	ळी	ला
व	स्तू	श	प	म	ना	णी

1) -----

2) -----

3) -----

4) -----

**प्रश्न 2 ) अ) पुढील जोड्या जुळवा.(07.73H.06)**

गुण- **02**

**'अ' गट (घराणी)**

**'ब' गट (ठिकाण)**

- |           |     |               |
|-----------|-----|---------------|
| 1. पाल    | ( ) | अ) तामिळनाडू  |
| 2. राजपूत | ( ) | ब) कर्नाटक    |
| 3. चोळ    | ( ) | क) उत्तर भारत |
| 4. होयसळ  | ( ) | ड) बंगाल      |

**ब) संकल्पना स्पष्ट करा.(07.73H.05)( कोणतेही एक)**

गुण- **02**

- 1) पानिपतची लढाई      2) अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला


**प्रश्न 3) अ) खालील घटना कालानुक्रमे लिहा.(07.73H.03)**

गुण- **02**

- 1) शिवाजीमहाराजांचीदक्षिणमोहीम 2) लालमहालावरचापा 3) आग्याहूनसुटका  
 4) राज्याभिषेक 5) पुरंदरचातह 6) शायिस्ताखानाचीस्वारी

**ब) ओघतक्ता पूर्ण करा.(07.73H.07)**

गुण- **02**



**प्रश्न 4) अ) संकल्पना स्पष्ट करा.(कोणतीही एक)**

गुण- **02**

- 1) सार्वभौम राज्य (07.73H.17), 2) संविधान दिन (07.73H.18)

ब) प्रश्नाचे उत्तर लिहा.(07.73H.16)

गुण- 01

- 1) निवडणूक घेणारी संस्था ..... 2) न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? .....

प्रश्न5) अ) गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.


गुण- 02

1) हवा उंच गेल्यावर ..... होते. ( दाट, विरळ. उंच ) (07.73G.07)

2) ..... मृदा कापसाची मृदा या नावाने देखील ओळखली जाते. (जाडीभरडी, काळी मृदा, जांभळी)(07.73G.07)

प्रश्न5) ब) खालील ओघतक्ता पूर्ण करा.(07.73G.14)

गुण- 02




प्रश्न6) अ) भौगोलिक करणे लिहा. (कोणतेही दोन)

गुण- 04

- भरती ओहोटीवर सूयपिक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.(07.73G.12)
- पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. (07.73G.14)
- ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो?(07.73G.07)

प्रश्न 6) ब) खालील नकाशा चे निरीक्षण करा व त्यासाठी योग्य सूची तयार करा.(07.73G.06)

गुण- 04



प्रश्न7) खालील नकाशातील भूरूपे ओळख.. (07.73G.22)

गुण- 03

